

14th February, 2022

To,
The Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001.

Security ID: MODULEX Scrip Code: 504273

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement for the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2021 - Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose herewith copies of the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for quarter ended 31st December, 2021, published in the following newspapers:

- 1. Financial Express; all editions in English
- 2. Lakshadeep, Pune in Marathi

You are requested to kindly take the above information on your records.

Yours faithfully.

For Modulex Construction Technologies Limited

Bhoom! Mewada

Company Secretary and Compliance Officer

Encl: As above

FE SUNDAY

TVS Electronics Limited



Regd. Office: No.249-A, Ambujammal Street, Off TTK Road, Alwarpet, Chennai - 600 018. Ph.: +91-44-4200 5200

e-mail ld: webmaster@tvs-e.in | Website : www.tvs-e.in | Corporate Identity Number : L30007TN1995PLC032941

Extract of Unaudited Financial Results for the guarter ended December 31, 2021

(₹ in Lakhs)

		Standalone Financials					
S.	Particulars	Quarter ended	Nine month ended	Quarter ended	Year ended		
No.		December 31, 2021	December 31, 2021	December 31, 2020	March 31, 2021		
-			Unaudited		Audited		
1	Total Income from operations	8,735	21,950	6,254	22,460		
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	710	1,436	393	94		
3	Net Profit / (Loss) for the period (before tax, after Exceptional and / or Extraordinary items)	710	1,436	393	94		
4	Net Profit / (Loss) for the period (after tax, after Exceptional and / or Extraordinary items)	510	1,061	412	77		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	510	993	412	117		
6	Paid-up equity share capital (Face Value of the Share is Rs.10/- each)	1,865	1,865	1,865	1,865		
7	Reserves (excluding Revaluation Reserves)				6,314		
8	Earnings per share (EPS) (Face value of Rs.10/- each) (not annualised for three months and nine months) a. Basic b. Diluted	2.73 2.73	5.69 5.69	2.21 2.21	0.41 0.41		

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.tvs-e.in).

Chennai February 12, 2022 By order of the Board Srilalitha Gopal Managing Director

DIC INDIA LIMITED

CIN - L24223WB1947PLC015202 Regd. Office: Transport Depot Road, Kolkata-700088 Ph.: 033 24496591-95; Email Id: Investors@dic.co.in Website: www.dic.co.in

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON DECEMBER 31, 2021

(Rs. in Lakhs except EPS figure)

	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended	Year ended	Previous Year ended
Particulars	December 31, 2021 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	December 31, 2020 (Unaudited)	December 31, 2021 (Audited)	December 31, 2020 (Audited)
Total income from operations (net)	21,958.75	18,720.43	16,415.93	74,482.95	60,825.48
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	416.49	409.69	677.17	1,676.13	1,325.24
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	416.49	409.69	677.17	1,676.13	11,087.77
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	305.48	304.55	506.83	1,238.85	8,590.04
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	294.54	296.63	510.30	1,204.17	8,561.38
Equity Share Capital	917.90	917.90	917.90	917.90	917.90
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous year)				37,675.59	37,022.16
Earnings per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic (Rs.) 2. Diluted (Rs.)	3.33 3.33	3.32 3.32	5.52 5.52	13.50 13.50	93.58 93.58

- 1 The above is an extract of the detailed format of Quartetly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.
- 2 The above audited financial results for the year ended 31st December 2021 duly reviewed by the Audit Committee, were taken on record by the Board of Directors at its meeting held on 11th February 2022.
- 3 Figures for the previous periods have been regrouped / rearranged wherever necessary to conform to current period's
- 4 The Board of Directors in their meeting held on February 11, 2022, have proposed a Final dividend of Rs. 275.37 Lakhs (Rs. 3.00 per equity share) for the year 2021 and a Special Dividend of Rs. 183.57 Lakhs (Rs. 2.00 per equity share) for the year 2021 to commemorate 75 years of the Company. The dividend(s) is subject to approval by the Shareholders at the ensuring Annual General Meeting and therefore it has not been included as a liability as at balance sheet date in accordance with IND AS-10 on 'Events after the reporting period'.

By Order of the Board

February 11, 2022 Noida

Manish Bhatia Managing Director and CEO



Franklin Templeton Mutual Fund

One International Centre, Tower 2, 12th & 13th Floor, Senapati Bapat Marg,

Elphinstone (West) Mumbai -400013

Income Distribution cum capital withdrawal (IDCW) in certain schemes/plans/options of Franklin Templeton Mutual Fund

The Trustees of Franklin Templeton Mutual Fund have decided to distribute the following Income Distribution cum capital withdrawal (IDCW):

Name of the Schemes / Plans / Options	Face Value per Unit (₹)	Amount of IDCW per Unit ¹ (₹)	NAV per Unit as on February 10, 2022 (₹)
Franklin India Equity Savings Fund (FIESF)			
FIESF - Monthly IDCW Plan		0.07	12.0962
FIESF - Monthly IDCW Plan - Direct	0000000	0.07	12.8072
FIESF - Quarterly IDCW	10.00	0.22	11.9618
FIESF - Quarterly IDCW - Direct		0.22	12.6753
Franklin India Fixed Maturity Plans - Series 5 - Pl	an B (1244 days) (FIFI	MP-5-B)	
FIFMP-5-B - Quarterly IDCW	10.00	0.175	10.3101
Franklin India Fixed Maturity Plans - Series 5 - Pl	an F (1203 days) (FIFM	/P-5-F)	Υ-
FIFMP-5-F - IDCW		0.725	10.8514
FIFMP-5-F - IDCW - Direct		0.725	10.9185
FIFMP-5-F - Quarterly IDCW	10.00	0.160	10.2852
FIFMP-5-F - Quarterly IDCW - Direct		0.100	10.3539

The Record Date for the same will be February 18, 2022 (Friday). If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date. All the Unitholders / Beneficial Owners of the IDCW plan / option of the scheme whose names appear in the records of Registrar/Depositories as on the Record Date shall be entitled to receive IDCW. The investors in the IDCW re-investment plan/option will be allotted units for the IDCW amount at the NAV of next Business Day after the Record Date.

Please note that the IDCW payout shall be subject to the availability of distributable surplus and if the available distributable surplus as on the record date is lower than the aforementioned IDCW rate, then the available distributable surplus shall be paid out. The payout shall be subject to tax deducted at source i.e. TDS, as applicable.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Sd/-

Sanjay Sapre

President

financialem epa

Date: February 12, 2022

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

(CIN: L45100PN1973PLC182679) Regd Office: A-82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune- 413132

FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021

Website: www.modulex.in | Email Id: compliance@modulex.in | Tel: +91 02111 223061 STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

(Rs. in Lakhs except Earnings per share data) STANDALONE CONSOLIDATED Quarter Ended | Quarter Ended | Nine Months Ended Quarter Ended | Quarter Ended | Nine Months Ended **Particulars** 31.12.2021 31.12.2021 31.12.2020 31.12.2021 31.12.2020 31.12.2021 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited . Total Income from Operations 2.38 9.86 2.31 7.70 0.11 12.95 Total Expenses 29.81 17.10 68.03 194.64 184.20 595.49 3. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (27.42)(16.98)(58.16)(192.32)(176.50)(582.53)4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (27.42)(16.98)(59.64)(192.43)(176.50)(584.12)5. Total Comprehensive Income/(Loss) for the period (comprising Profit / (Loss) after tax and other comprehensive Income after tax) (16.98)(192.43)(180.60)(27.42)(59.64)(584.12)6. Equity Share Capital 5,130.30 5,130.30 5,130.30 5,069.11 5,069.11 5,069.11 7. Reserves excluding Revaluation Reserve 8. Earnings Per Share (Not annualized) a. Basic (in Rs.) (0.05)(0.03)(0.12)(0.38)(0.35)b. Diluted (in Rs) (0.05)(0.03)(0.12)(0.38)(0.35)(1.15)

Place: Pune

Date: 11" February, 2022

1. The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee on 8th February, 2022 and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 11th February, 2022. The statutory auditors have carried out a limited review of these results.

The figures of the previous period(s) have been regrouped/ reclassified wherever necessary.

3. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is also available on the website of the Company www.modulex.in and on the website of BSE at www.bseindia.com.

For MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

Ajay Palekar Managing Director DIN: 02708940

Aditya Birla Sun Life Mutual Fund



Adity a Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower I, 17th Floor, Jupiter Mills, Senagas Bagat. Marg. Elphinstone Road, Mumba. - 400 013, Tel. 43568000, Fax. 43568110/8111, DM, L65991MH1994PLC080811.

Record Date for Distribution

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Friday, February 18, 2022*, as the Record Date for declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option in the following scheme, subject to availability of distributable surplus on the Record Date:

Name of the Scheme	Plans/Option	Quantum of Distribution per unit# on face value of Rs.10/- per unit	NAV as on February 11, 2022 (Rs.)	
Aditya Birla Sun Life Arbitrage Fund (An open ended scheme investing in	Regular Plan – IDCW	0.028	11.1165	
arbitrage opportunities)	Direct Plan – IDCW	0.028	11.2714	

The NAV of the scheme, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

#As reduced by the amount of applicable statutory levy. *or the immediately following Business Day if that day is a non-business day.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW option of the said scheme as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)

Sd/-

Authorised Signatory

Date : February 12, 2022

Place : Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Size: 15 cms (w) x 19 cms (h)

AROHAN FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office: PTI Building, 4th Floor, DP 9, Salt Lake, Sector-V, Kolkata - 700091, West Bengal, India T: +91 33 4015 6000 | CIN: U74140WB1991PLC053189 E-mail: compliance@arohan.in | website: www.arohan.in



Financial Results of Arohan Financial Services Limited for the Quarter ended December 31, 2021 [Regulation 52(8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

(All amounts in lakks of IND unless otherwise stated)

SI. No.	Particulars	Quarter ended December 31 2021 (Unaudited)	Quarter ended December 31 2020 (Unaudited)	Previous year ended March 31, 2021 (Audited)
1.	Total Income from Operations	22,899.66	24,922.03	98,619.21
2.	Net Profit / (Loss) for the period / year (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	2,310.28	(19,162.60)	(21,779.33)
3.	Net Profit /(Loss) for the period / year before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2,310.28	(19,162.60)	(21,779.33)
4.	Net Profit /(Loss) for the period / year after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,651.97	(14,437.91)	(15,994.94)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,543.09	(14,537.96)	(17,188.61)
6.	Paid Up Equity Share Capital	12,017.73	11,117.10	12,017.73
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	17,584.08	22,598.29	12,813.72
8.	Securities premium Account	71,061.45	53,378.15	71,032.08
9.	Net worth	1,00,663.26	87,093.54	95,863.53
10.	Paid Up Debt Capital / Outstanding Debt	3,53,454.13	4,37,574.40	4,41,519.87
11.	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil
12.	Debt Equity Ratio	3.51	5.02	4.61
13.	Earnings Per Share (of INR each) (for continuing and discontinued operations) 1 . Basic : (in INR) 2. Diluted : (in INR)	1.41 1.41	(13.28) (13.25)	(14.56) (14.56)
14.	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15.	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA

Place: Kolkata

Date: February 11, 2022

- (a) The above is an extract of the detailed format of the quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations, 2015). The full format of the quarterly financial results are available on the websites of BSE Ltd (www.bseindia.com) and the Company website (www.arohan.in)
- (b) For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations 2015, pertinent disclosures have been made to BSE Ltd. and can be accessed on the URL (www.bseindia.com) and the Company website (www.arohan.in)

Arohan Financial Services Limited

For and on behalf of the Board of Directors

Manoj Kumar Nambiar Managing Director (DIN 03172919)



PUBLIC NOTICE By this Notice, Public in general is informed tha Late Mr. Mahesh Madhukar Vengsarka ember of the Godavari Shanti Nagar Co operative Housing Society Ltd. and owner of Flat No. C-41/101, Sector-5, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane died intestate or 27/07/2021. Mrs. Minal Mahesh Vengsarkar & Miss. Mihika Mahes **Vengsarkar** are claiming transfer of the share and interest in the capital / property of th society belonging to the deceased being wife & daughter and only legal heirs of the deceased Claims and objections are hereby invited fror the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the share and interests. The claimants / objectors may inform to undersigned within period of **15** day from the publication of this notice failing which the society will transfer the shares and interes in the capital / property of the society belonging

K. R. TIWARI (ADVOCATE), Shop No. 14, A·5, Sector·7, Shantinagar, Mira Road (East), Dist. Thane · 401 107.

मळ दस्तावेज हरवले आहेत.

३. मुळ भागप्रमाणपत्र क्र.०२४.

ठिकाण: मुंबई

दिनांक: १३.०२.२०२२

to the deceased and thereafter any claim o

bjection will not be considered.

This is to inform the general public that Original Share Certificates bearing distinctive nos 87 and distinctive no. 416 to 420 in the name of Vinod Nanji Shah Jivanbala Vinod Shah, a member of Urmila Jivanbala Vinod Shah, a member of Urmila CHSL Co-operative Housing Society Ltd Andheri (E) Mumbai, 400069 (Share Certificate no. 87 and Distinctive no 416 to 420 situated at Urmila CHSL Flat No.403/A wing Koldongri Iane no, 01, Plot No A2. Mumbai cts no 50 & 51 part of Sahar Road Andheri (E) Mumbai, 400069 (said Property) Have been lost / misplaced.

Property) Have been lost / misplaced The member of the society has lodged for duplicate shares. The Society hereby invites claims and objections from claimants/objector / objectors for the issuance of duplicate share certificate within the period of 30 (thirty) days from the date of publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims / objections, for issuance of The Duplicate Share Certificate to the secretary of the society. If no claims objections are received by the society within the period prescribed above, the society shall be free to issue the duplicate share certificate in such manner as provided under its by-laws.

For and behalf of Urmila CHSL Fla No.403/A wing Koldongri Lane No. 01, Plo No A2 Mumbai cts no 50 & 51 Part of Sahai Road Andheri (E) Mumbai, 400069 (said Property). For on behalf of The Urmila Co-op Housing

Society Ltd Hon Secretory Place:- Mumbai Date:-10-02-2022

या नोटीसेने सर्व जनतेस कळविण्यात येत आहे की, आमचे अशिल श्री. अनिकेत अरुण नलावडे यांनी श्री. नंदकुमार आत्माराम जाधव व श्री. चंद्रकांत आत्माराम जाधव जे सदर सदनिकेचे शेअर्स होल्डर्स आहेत. यांचेकडन सदर सदनिका क्र. ए ११. ३ रा माळा. नव संदरम को.ऑ.हौ. सो.ली.. गावदेवी. बदलापूर (पूर्व) ता. अंबरनाथ, जिल्हा ठाणे पिन ४२१ ५०३, विकत घेण्याचे ठरविले आहे. जे श्रीमती

तरी सदर मिळकतीवर कोणाही व्यक्तींचा कोणताही हक्क, अधिकार, वा हितसंबंध असेल तर त्यांनी दिवसांच्या आत आपल्याकडील सर्व लेखी पुराव्यानिशी रुम नं. १५, ३ रा माळा, बिल्डिंग नं. ३, भगिरथी विहार को.ऑ.हौ.सो.म.ली, स्वामी समर्थ. मठाजवळ, आपटेवाडी, शिरगांव, बदलापुर (पूर्व), जिल्हा - ठाणे. पिन - ४२१ ५०३ या पत्त्यावर कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. अधिकार वा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून सदरचा व्यवहार पूर्ण केला जाईल.

माधवी जाधव (वकील)

जाहिर सूचना

शकुंतला आत्माराम जाधव व श्री. विश्वनाथ आत्माराम जाधव यांचे वारस आहेत.

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, किन्नरी हरिश दोशी व हरिश वाबुलाल दोशी हे खाली अनुसुचीत सविस्तरपणे नमूद मालमत्तेचे मालक आहेत आणि यापुढे त्यांच्याकडून खाली नमुदप्रम

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्ते/जागेबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक्क, बक्षीस भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठ्यर्थ दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ॲडव्होकेट नेविल छेडा, छेडा ॲण्ड असोसिएटस्, दुकान क्र.८ तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५५ व ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ बाभई नाका, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत कळवावे, अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर विचारात घेतले जणार नाही.

हरवलेले मुळ दस्तावेजांचे तपशील

श्रीमती पद्माबेन जयेंद्रकुमार शाह आणि (१) श्रीमती किन्नरी हरिश दोशी व (२) हरिश बाबुलाल

दोशी यांच्या दरम्यान झालेला दिनांक २६.०६.२००० रोजीचा मुळ विक्री करारनामा तसेच अन्य इतर दस्तावेज, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, ताबापत्र व इतर पत्रव्यवहार.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

मालिकत्वावरील निवासी जागा फ्लॅट क्र.३१, ३रा मजला, बोरिवली आनंद मंगल को-ऑपरेटिव्ह

हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: जांभळी गल्ली, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ आणि जमीन

सर्व्हें क्र.७५, हिस्सा क्र.२, सीटीएस क्र.१११, १११/१ ते १७, गाव कान्हेरी, संबंधित अंतिम

प्लॉट क्र.७०, टीपीएस ३, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई

उपनगर येथील जिमनीचे सर्व भाग व खंड तसेच सदर सोसायटीद्वारा वितरीत भागप्रमाणपत्र क्र.०२४

अंतर्गत अनुक्रमांक ११६ ते १२० (दोन्ही समाविष्ट) असलेले रु.५०/- (रुपये पन्नास फक्त

२. खाली नमुद मालमत्तेबाबतचे अन्य सर्व मागील श्रेणी करारनामा, दस्तावेज इत्यादी.

भ्रमणध्वनी क्र.८ १४९९ ४७८५५

POLYTEX INDIA LIMITED

(Rs. in lakhs

CIN No.:L51900MH1987PLC042092 Regd. Office: 401, 4th Floor, Nisarg Apartment, Besant Road Vile Parle (West), Mumbai, Maharashtra, 400056

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS **ENDED 31ST DECEMBER 2021**

Particulars	Quarter ended Dec 31, 2021 Unaudited	Quarter ended Dec 31, 2020 Unaudited	Nine Months Ended Dec 31,2021 Unaudited
Total Income from operations (net)	-	18.11	17.52
Net Profit for the period before Tax & Exceptional Item	(4.03)	17.97	8.80
Net Profit for the period before Tax & after Exceptional Item Net Profit for the period after Tax & Exceptional Item Other Comprehensive income for the period Total Comprehensive Income for the period [Comparising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	(4.03) (2.98) - - 1,350.00	17.97 17.97 - - 1,350.00	8.80 6.52 - 1,350.00
Earnings Per Share (before/after extraordinary items) (of Rs.10 /- each)	·		
(a) Basic:	(0.02)	0.13	0.05
(b) Diluted:	(0.02)	0.13	0.05
Note :-			

- The above results have been reviewed by the the Audit Committee and approved by the Board of
- Directors at their Meeting held on 11.02.2022. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange
- websites (www.bseindia.com) and the company website (www.polytexindia.com). The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act,2013 read with relevant rules issued the
- The above financial result have been subjected to "Limited Review" by the statutory Auditor of the
- Figures of previous periods have been regrouped wherever necessary

6. The above figures are in lacs except EPS.

TCI

For Polytex India Ltd Arvind Mulii Kariv Place : Mumbai Dated : 11.02.2022 (Chairman)

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

TCI INDUSTRIES LIMITED CIN: 174999TG1965PLC001551 Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005.

Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tci@mtnl.net.in | Website: www.tciil.in ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तृतीय ितमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

		(रु.लाखात, नमुद	कल्या व्यातारक्त)
	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही
तपशील	39.97.7079	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	२९.७६	८७.५१	२५.१६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	(३८.९२)	(९२.२१)	(२४.८६)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(३८.९२)	(९२.२१)	(२४.८६)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(३८.९२)	(९२.२१)	(२४.८६)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व			
कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष			
उत्पन्न (करानंतर))	(३८.९२)	(९२.२१)	(२४.८६)
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	८९.६८	८९.६८	८९.६८
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)			
अ. मूळ	(8.38)	(१०.२८)	(२.७७)
ब. सौमिकृत	(8.38)	(१०.२८)	(২.৬৬)
Arr.			

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे साद करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या <u>(www.tciil.in)</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळादारे मान्य करण्यात आले.

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

सही/ रविशंकर झनझनवाल अध्यक्ष व स्वतंत्र संचालव

डीआयएन:००२३१३७

दिनांक : १२ फेब्रुवारी, २०२२

ठिकाण: मुंबई

ठेकाण : मुंबई

दिनांक : ११.०२.२०२२

श्री. नेविल पी. छेडा

वकील, उच्च न्यायालय

VEER ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED CIN: L65990MH1980PLC023334 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22072641 Fax: (022) 22072644 Email: info@veerenergy.net Website: www.veerenergy.net Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2021

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 31-12-2021	Nine Months Ended 31-12-2021	Quarter ended 31-12-2020					
		(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)					
1	Total income from operations	139.07	359.09	90.80					
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/ or Extraordinary items)	11.63	60.37	-4.31					
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and /								
	or Extraordinary items)	11.63	60.37	-4.31					
4	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and /								
4	or Extraordinary items)	11.63	52.87	-4.31					
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit								
5	for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	11.63	52.87	-4.31					
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1151.00	1151.00	1151.00					
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited								
	Balance sheet of the previous year	NA	NA	NA					
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and								
	discontinued operations) -								
	(a) Basic:	0.10	0.46	-0.04					
	(b) Diluted:	0.10	0.46	-0.04					
NOT	NOTE:-								

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulatior 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalon Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website www.veerenergy.net. For Veer Energy & Infrastructure Limited

PLACE: MUMBAI DATE: February 11, 2022

Managing Director DIN: 00169189

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती मेघा अविनाश सर्वे** र/

प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स.

ठि.: एच-२०४, भारती पार्क, मिरा रोड पुर्व-४०१०१७. असे की, फ्लॅट क्र.ए-१/१६, बेस्ट सहजीक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, बेस्ट नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०९०९७ (यापुढे सदर फ्लॅट) तसेच खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्ता आणि अनुक्रमांक ७६ ते ८। धारक भागप्रमाणपत्र क्र.१६ जे श्री. एम.व्ही. फातर्फेकर यांच्या नावे दिनांक ०१.११.१९७५ रोजी होते यापढ़े श्री. एम.व्ही. फातर्फेकर यांनी श्रीमती स्वाती वसंत सावंत यांना वारसदार केले आणि दिनांक २०.१०.१९९२ रोजीचे नामांकन पत्रानुसार श्रीमती स्वाती वसंत सावंत यांच्या नावे सर्व अधिकार, हक्ष व हित हस्तांतर केले जे बेस्ट सहजीवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांच्याकडे सादर केले तद्नंतर श्रीमती स्वाती सावंत या सदर सोसायटीच्या एकमेव सदस्या झाल्या आणि त्यांच्याकडे सदर फ्लॅटचा योग्य व पर्णपणे ताबा आला. सदर श्रीमती स्वाती सावंत यांचे ६ ऑक्टोबर. २०२१ रोजी निधन झाले. मयताने दिनांक ३१.०८.२०२० रोजीचे नामांकन पत्रानसार माझे अशील अर्थात मेघा अविनाश सुर्वे यांना सदर फ्लॅटचे वारसदार नेमले. सदर मयताचे निधनानंतर माझे अशिलांनी बेस्ट सहजीवन को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडकडे, सदर सोसायटी जेथे सदर फ्लॅट स्थित आहे, सदस्यत्वासाठी तसेच सदर फ्लॅटचे भागप्रमाणपत्र माझे अशिलाच्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज केला. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, परिरक्षा, वारसाहक, ताबा वहिवाट, भाडेपट्टा, मालकी हक्क, कायदेशीर हक्क, परवाना किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सचना प्रकाशन तारखेपासन दिवसांच्या कालावधीत कळवावे. सदर फ्लॅटबाबतचे दावा/आक्षेप वर दिलेल्या कालावधीत जन कोणताही आक्षेप/दावा प्राप्त न झाल्यास सोसायटीकडून माझ्या अशिलाच्या नावे हस्तांतर पुर्ण केले जाईल. कोणताही दावा त्यानंतर त्याग केला आहे म्हणून समजले जाईल. खालीलबाबत माझे अशिलाचे सोसायटीद्वारे शेअर हस्तांतर आणि पुढील कोणतेही व्यवहार हे योग्य व कायदेशीर असे समजले जातील मालमत्तेची अनुसुची

मालमत्ता/फ्लॅट क्र.ए/०१–१६, क्षेत्रफळ ३२८/चौ.फु. कार्पेट क्षेत्र, बेस्ट सहजीवन को–ऑप.हौ.सो.लि.

Date: 11th February, 2022

बेस्ट नगर, फेज १, सीटीएस क्र.२१, गाव गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४. दिनांक: १३.०२.२०२२ ॲड. सुयश गढ़े

ठिकाण: मुंबई उच्च न्यायालय, मुंबई १२२, १२वा मजला, मित्तल टॉवर, सी-विंग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

PUBLIC NOTICE

This is to inform to the Public that Original Share Certificate No. 38, Distn. No. 186 to 190(both Distn Nos 1166 to 1190(both Inclusive), Share Certificate No 172 Distn Nos 2272 to 2745(both Inclusive) of in the name of mt.Anurádha Kashinath Dhuri B/28 Vanita Coop.Hsg.Society Vishwkarma Nagar,Mulund West, Mumbai - 400080.,holding room B/28 have been lost / misplaced The owner of the flat has applied for Duplicate Shares.

The society hereby invites claims & objections from claimants objector or objectors for issuance of duplicate share certificate within the period of 15 (fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents & other proofs in support of his/ her/ their claims objections for issuance of duplicate Share Certificate to the ecretary of Vanita Co Op. HSG. SOC. LTD. If no claim/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate share certificate in such manner as is provided under the bye-laws of Society. The claims/ objections, if any, received by the Society shall be dealt within the manner provided under the bye-laws of

Society. For Secretary Vanita Coop.Hsg.Societ Vishwkarma Nagar Mulund West Mumbai - 400080 Date: 13/02/2022 Place: Mumbai

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED (CIN: L45100PN1973PLC182679)

82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune- 413132 Website: www.modulex.in | Email ld: compliance@modulex.in | Tel: +91 02111 223061 STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021

(Rs. in Lakhs except Earnings per share								
STANDALONE					CONSO			
Sr		Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	
No		31.12.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2021	31.12.2020	31.12.2021	
L		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total Income from Operations	2.38	0.11	9.86	2.31	7.70	12.95	
2	Total Expenses	29.81	17.10	68.03	194.64	184.20	595.49	
3.	Net Profit / (Loss) for the period							
П	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(27.42)	(16.98)	(58.16)	(192.32)	(176.50)	(582.53)	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax							
L	(after Exceptional and/or Extraordinary items)	(27.42)	(16.98)	(59.64)	(192.43)	(176.50)	(584.12)	
5.	Total Comprehensive Income/(Loss) for the period (comprising							
L	Profit / (Loss) after tax and other comprehensive Income after tax)	(27.42)	(16.98)	(59.64)	(192.43)	(180.60)	(584.12)	
6.	Equity Share Capital	5,130.30	5,130.30	5,130.30	5,069.11	5,069.11	5,069.11	
7.	Reserves excluding Revaluation Reserve	-	-	-	-	-	-	
8.	Earnings Per Share (Not annualized)							
ı	a. Basic (in Rs.)	(0.05)	(0.03)	(0.12)	(0.38)	(0.35)	(1.15)	
ı	b. Diluted (in Rs)	(0.05)	(0.03)	(0.12)	(0.38)	(0.35)	(1.15)	
1	Libraria.							

. The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee on 8th February, 2022 and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 11th February, 2022. The statutory auditors have carried out a limited review of these results.

2. The figures of the previous period(s) have been regrouped/reclassified wherever necessary. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is also available on the website of the Company www.modulex.in and on the website of BSE at www.bseindia.com

For MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

Managing Director

नागपूर पाँवर ॲंण्ड इंडस्ट्रिज लिमिटेड CIN: L40100MH1996PLC104361

नोंदणीकृत कार्यालयः निर्मल, २०वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. **दूर.क्र.:** ९१–२२–२२०२३०५५/६६, **फॅक्सः**९१–२२–२२०४३१६२ ई-मेल:npil investor@khandelwalindia.com, वेबसाईट:www.nagpurpowerind.com ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

		एकमेव			एकत्रित			
अ.		संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही	
ফ.	तपशील	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	९१३.६७	२४४२.८१	६५३.३२	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष							
	साधारण बाबपूर्व)	२२६.४२	७०१.९५	७७.४२	२०५.८९	४८४.५८	80.99	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष							
	साधारण बाबनंतर)	२२६.४२	७०१.९५	७७.४२	२०५.८९	8८8.4८	80.99	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष							
	साधारण बाबनंतर)	२२६.४२	७०१.९५	७७.४२	980.4८	४६०.२१	80.99	
١.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर							
	सर्वकष उत्पन्न (करानंतर))	२२९.८५	७२५.४८	998.20	२०१.०१	80.\$78	७६.८९	
Ĝ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	9309.44	9309.44	9309.44	9309.44	9309.44	9309.44	
9.	राखीव व अधिक्य (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-	
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रती)							
	मूळ	9.03	५.३६	0.49	9.49	3.49	0.39	
	सौमिकृत	9.03	५.३६	0.49	9.49	3.49	0.39	

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नागपूर पॉवर ॲण्ड इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

सही/ निधी सलामपुरीया

संचालिक (डीआयएन:०७१३८६५४)

ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लि.

नोंदणीकृत कार्यालय: ७०९, सी विंग, वन बिकेसी, इंडियन ऑईल पेट्रोपंपाजवळ, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पुर्व), मंबई-४०००५१. वेबसाईट:www.olympicoil.co.in, ई-मेल:olympicoilltd@gmail.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

अ.		संपलेली तिमाही	संपलेले ९महिने	संपलेली तिमाही				
क.	तपशील	३१.१२.२०२१	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०				
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)				
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9.२६	१.२६	0.00				
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्म व विशेष साधारण बाबपुर्व)	(99.34)	(३०.३५)	(९.७९)				
З.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्म व विशेष साधारण बाबनंतर)	(११.३५)	(३०.३५)	(9.09)				
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्म व विशेष साधारण बाबनंतर)	(११.३५)	(३०.३५)	(९.७९)				
4.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)							
	(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(११.३५)	(३०.३५)	(९.७९)				
ξ.	समभाग भांडवल	२८५.४०	२८५.४०	२८५.४०				
O.	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)	_	ı	-				
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
	१. मूळ	(0.80)	(१.०६)	(0.38)				
	२. सौमिकृत	(0.80)	(१.०६)	(0.38)				
ਟਿ	टेप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह							

स अण्ड ।डर-क्लाजर ।रक्वायरमट्स) रग्युलशन २०५५ च्या ।नयम ३३ अ सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकेमव वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.olympicoil.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या वतीने व करिता निपुन वर्मा पुर्णवेळ संचालक

> > डीआयएन:०२९२३४२३

ठिकाण : मुंबई दिनांक : ११.०२.२०२२

हॉटेल रग्बी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २, तळमजला, ९, देव भुवन, गझदर स्ट्रिट, चिराबाझार, कालबादेवी, मुंबई-४००००२. **दूर.क्र.:**०२२-६७४७०३८० वेबसाईट:www.hotelrugby.co.in ई-मेल:rugbyhotel@rediffmail.com, सीआयएन:एल५५१०१एमएच१९९१पीएलसी०६३२६५

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	(v.didit)									
	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले	संपलेले मागील वर्ष				
अ.			अलेखापरिक्षित		अलेखा	परिक्षित	लेखापरिक्षित			
क्र.		३१.१२.२१	३०.०९.२१	३१.१२.२०	39.97.79	३१.१२.२०	39.03.29			
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-	-	-			
२	इतर उत्पन्न	0.69	2.63	3.30	६.४५	9.09	99.68			
3	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(३९६.४२)	(२.७८)	0.29	(890.89)	(३.६२)	(4.84)			
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण									
	बाबनंतर#)	(३९६.४२)	(२.७८)	0.29	(890.89)	(३.६२)	(4.84)			
ч	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि									
	इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(३९६.४२)	(२.७८)	0.28	(890.89)	(३.६२)	(4.84)			
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. १०/- प्रत्येकी)	9832.26	9832.26	9832.26	9832.26	9832.26	9832.26			
(9	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	(८४९.४४)			
۷	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)									
	मूळ	(२.७६७८)	(8290.0)	0.0020	(२.८६५५)	(0.0२५२)	(0.0३८१)			
	सौमिकृत	(२.७६७८)	(0.0998)	0.0020	(२.८६५५)	(0.0२५२)	(0.0३८१)			
-										

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीर निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.hotelrugby.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

) ३९.१२.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि १९.०२.२०२:

रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ३) # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात जे लागू असेल ते तजवीज केले जाईल.

महेंद्र ठाक

सीईओ व संचालव ठिकाण: मुंबई दिनांक: ११.०२.२०२२ डीआयएन: ०१४०५२५३

एच एस इंडिया लिमिटेड

CIN: L55100MH1989PLC053417 **नोंदणीकृत कार्यालय:** युनिट क्र.२०२, मोरया ब्ल्यु मून, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम,

मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क.:०२२-४९२४०१७४, ई-मेल: hsindialimited@gmail.com वेबसाईट: www.hsindia.in

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

				(रु.लाखात)	
अ.		संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही	
क्र.	तपशील	39.92.2029	39.92.2029	३१.१२.२०२०	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५६०.६२	9२७०.७२	२९८.०४	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	८०.२२	२९.५३	(9८.४०)	
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८०.२२	२९.५३	(0.80)	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८०.२२	२९.५३	(0.६0)	
4.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष				
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	८०.२२	२९.५३	(0.६0)	
ξ.	समभाग भांडवल	१६२३.८४	१६२३.८४	१६२३.८४	
0.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे				
	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	0.00	0.00	0.00	
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
	अ. मूळ	0.49	0.20	0.00	
	I	6 (

टिपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षार सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एच एस इंडिया लिमिटेडकरिता

पुष्पेंद्र बन्सल व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००८६३४३

दिनांक: १२.०२.२०२२

Ajay Palekai ठिकाण: मुंबई